

B.A. (Physical Education) Sem – III (CBCS - 2015 Course) : WINTER - 2018
SUBJECT: METHODS OF TEACHING IN PHYSICAL EDUCATION

Day: Thursday
Date: 25/10/2018

W-2018-0591

Time: 10.00 A.M. TO 01.00 P.M.
Max Marks: 60

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
 - 2) Figures to the right indicate **FULL** marks.
-

Q.1 Write the meaning of teaching and scope of physical education and sports. **(12)**

OR

“Officiating as a career” Discuss.

Q.2 Write the types of method in physical education & explain any three **(12)** methods.

OR

Write the types of technique of class management.

Q.3 Write the types of lesson plan. Prepare one lesson plan. **(12)**

OR

Write the qualification and qualities of a coach.

Q.4 Write the need & importance of teaching aids. **(12)**

OR

Write the fundamental skills of Badminton.

Q.5 Write short note on **(ANY THREE)**. **(12)**

- a) Coaching in sports
- b) Demonstration
- c) Class management techniques
- d) Volley ball skill

* * * * *

मराठी रूपांतर

सूचना :

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.

प्रश्न १ शारीरिक शिक्षण अध्यापनाचा अर्थ व व्याप्ती लिहा. (१२)

किंवा

पंचकार्य एक व्यवसाय चर्चा करा.

प्रश्न २ शारीरिक शिक्षणात अध्यापन पद्धतीचे प्रकार लिहा व कोणत्याही तीन पद्धतीचे वर्णन करा. (१२)

किंवा

वर्गव्यस्थेच्या तंत्राचे प्रकार लिहा.

प्रश्न ३ पाठटाचनाच्या तंत्राचे प्रकार लिहा. व एक पाठ टाचन तयार करा. (१२)

किंवा

मार्गदर्शकाचे शैक्षणिक आर्हता लिहा आणि गुण याविषयी लिहा.

प्रश्न ४ अध्यापन साहित्याची गरज व महत्त्व लिहा. (१२)

किंवा

बॅडमिंटन खेळाची मूलभूत कौशल्ये लिहा.

प्रश्न ५ टिपा लिहा. (कोणत्याही तीन) (१२)

- अ) खेळातील मार्गदर्शन
- ब) प्रात्यक्षिके
- क) वर्ग व्यवस्थापन तंत्र
- ड) व्हॉलिबॉलची कौशल्ये

* * * * *